

महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान)
अधिनियम, २०१६ नुसार मासिक
खर्चासाठी निधीचे वितरण

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक - अर्थसं-२०१६/प्र.क्र.३३/अर्थसंकल्प,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ०४ एप्रिल, २०१६.

वाचा :-

शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.८०/अर्थसंकल्प-३, दि.०१/०४/२०१६.

शासन परिपत्रक :-

सन २०१६-१७ चा अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत माहे एप्रिल व मे, २०१६ या २ महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी विधानमंडळाने महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०१६ मंजूर केले असल्याचे वित्त विभागाच्या संदर्भाधिन परिपत्रकान्वये कळविण्यात आले असून त्यानुसार रकमांचे वाटप करण्यास सूचित केले आहे.

माहे एप्रिल व मे, २०१६ या २ महिन्यांसाठी संबंधित नियंत्रक/आहरण व संवितरण अधिकारी यांनी या विभागाकडे सादर केलेली मासिक निधी विवरणे विचारात घेऊन सदर काळासाठी सोबतच्या विवरणपत्रात संगणक संकेतांकनिहाय दर्शविलेल्या रकमा संबंधित नियंत्रक अधिका-यांकडे सादर २ महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी सुपूर्द करण्यात येत आहेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१६०४०६१२४६०२७०३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मं. प. कुडतरकर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
- २) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
- ३) सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
- ४) संचालक/प्रशासकीय अधिकारी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
- ५) सर्व अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ६) सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ७) निवड नस्ती.

मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१६/प्र.क्र.३३/अर्थसंकल्प, दि.०४/०४/२०१६ चे सहपत्र
लेखानुदान - २०१६-१७ (माहे एप्रिल व मे, २०१६)

(रक्कम रुपये हजारात)

लेखाशिर्ष/संकेतांक	उद्दिष्ट	एप्रिल	मे
मराठी भाषा विभाग			
२०५२ ५१८१	५०	०	०
२०५२ ५०५४	१	३६००	१८००
	३	१०	२
	६	६	३
	११	३५	३०
	१२	०	०
	१३	१२०	११०
	१६	०	०
	१७	५०	३५
	२०	०	०
	२६	१०	१०
	२८	५	५
२०५२ ५१३४	१७	०	०
४०५९ २५३२	५३	०	०
भाषा संचालनालय			
२०५२ ५०६३	१	१८९५	१८९५
	३	०	०
	६	३०	३०
	११	१५	१५
	१३	३१	३१
	१४	०	०
	१६	०	०
	१७	९	५
	२८	९	९
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ			
२२०५ ३१७२	१	१०००	५००
	३	०	०
	६	१०	५
	११	१५०	१००
	१३	६०	३५
	१४	०	०
	१६	०	०
	१७	२२	२

	२०	२	१
	२८	२०	१०
	३१	०	०
२२०५ ३१९९	५०	०	०
२२०५ ३३९५	३१	०	०
२२०५ ३४०१	३१	०	०
२२०५ ३४१२	३१	०	०
२२०५ ३४२१	३१	०	०
२२०५ ३४३९	३१	०	०
२२०५ ३४४८	३१	०	०
२२०५ ३२१४	१	०	०
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ			
२२०५ ३१८१	१	२४००	१२००
	३	०	०
	६	१०	१०
	११	२०	२०
	१३	५०	२०
	१४	१५	१५
	१६	१५०	१५०
	१७	५	५
	२०	१	१
	२८	१०	१०
२२०५ ३२२३	३१	१५००	१२००
राज्य मराठी विकास संस्था			
२२०५ ३१६१ -	३१	०	२५०
	३६	१३००	६००
२२०५ ३२०५ -	३१	०	०
ठेव संलग्न विमा योजना			
२२३५ ए८९३ -	५०	३०	३०
शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे			
७६१० २१०५ -	५५	३००	२००
७६१० २११४ -	५५	०	०
७६१० २१२३ -	५५	०	०
७६१० २१३२ -	५५	०	०

(मं. प. कुडतरकर)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
पृष्ठ ३ पैकी ३